

Ref No. ATL/LH/25-26/661

**Date: January 16, 2025** 

To, **BSE** Limited **Listing Department** Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai-400001

(Scrip Code: 538713/ Scrip ID: Atishay)

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper publication of Financial Results

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of newspaper advertisements containing the extract of the Unaudited Standalone Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2024. These advertisements were published in the following newspapers:

- 1. The Free Press Journal, Mumbai (English) on Wednesday, January 15, 2025.
- 2. Nav shakti, Mumbai (Marathi) on Thursday, January 16, 2025.

The said information is also available on the Company website at www.atishay.com

Kindly take the above information on your record.

Thanking you

Thanks & regards, For Atishay Limited,



Sambedna Jain Company Secretary & Compliance officer Encl: as above

ATISHAY LIMITED

Registered Office:- 14-15, Khatau Building, 44 Bank Street, Fort, Mumbai (MH) - 400001, Ph.: 022 49739081/82 Head Office: - 36, Zone-1, M.P.Nagar, Bhopal (MP) - 462011, Ph.: 0755-2558283, 4229195



REGD. OFFICE: 9th Floor, Antriksh Bhawan, 22, K.G. Marg, New Delhi-110001, PH: 011-23357171, 23357172, 23705414, Website: www.pnbho BRANCH ADDRESS:- Office No – 2 & 3, Ground Floor, Baba House, Plot No. 86 , B.L Bajaj Road, Near WEH Metro Station, Andheri (East), Mumbai – 400093 BRANCH ADDRESS: 2nd Floor, Electric Mansion, Appasaheb Marathe Marg, Prabhadevi, Mumbai, Maharashtra-400025 POSSESSION NOTICE (FOR IMMOVABLE PROPERTY)

nereas the undersigned being the Authorised Officer of the PNB Housing Finance Ltd, under the Securitisation and Reconstruction of Financi n compliance of Rule 8(1) of Enforcement of Security Interest Act, 2002, and in exercise of powers conferred under section 13(12) read with 8 Security. Interest (Enforcement) Rules 2002, issued demand notice/s on the date mentioned against each account calling upon the ru prower/s to repay the amount as mentioned against each account within 60 days from the date of notice(s)/date of receipt of the said notice/s. The borrower/s having falled to repay the amount, notice is hereby given to the borrower/s and the public in general that the undersigned has taker possession of the propertyles described herein below in exercise powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said Rules on the dates mentioned against each account.

The borrower's in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property/ies and any dealing with the property/ies will be subject to the charge of PNB Housing Finance Ltd., for the amount and interest thereon as per loan agreement. The borrowers' attention is invited to provisions of Sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

to provisions or out-section (b) or occurry or the Act, in respect or time available, to redeem the secured assets.										
Loan Account No.	Name of the Borrower/Co- Borrower/Guarantor	Demand Notice Date	Amount Outstanding	Date of Possession Taken	Description Of The Property Mortgaged					
HOU/MU M/0518/ 526111 B.O.: Mumbai	Mr. Mahamood Jhopadi S/o. Allabaksh Hazrath Saab Jhopadi (Borrower) & Ms. Asmabanu Mahamood Jhopadi (Co-Borrower)	17-08-2024	Rs. 78,44,333,88/- (Rupees Seventy Eight Lakhs Forty Four Thousand Three Hundred Thirty Three & Eighty Eight Paisa Only)		Casa Adriana Wing B, 8.0, 801.0, The Centre Down Town, Special Township Project at Village Khoni & Anterli, Kalyan, District Thane, M.H421203					
HOU/PRD V/ 0920/ 814121 B.O.:Pra - bhadevi	Mr./Mrs. Indramal M. Mali S/o. Mr./Mrs. Mangilal Mali (Borrower), Mr./Mrs. Dimple Indramal Mali W/o. Mr./Mrs. Indramal Mali (Co-Borrower)	16-08-2024	Rs. 1,12,12,375.82/- (Rupees One Crore Twelve Lakhs Twelve Thousand Three Hundred Seventy Five & Eighty Two Paisa Only)		Property bearing Flat No. 101, admeasuring 225 sq. Ft. Carpet area, on 1st Floor, B Wing, 7sal Sadam', Shastri Nagar, Bal Rajeshwar Road, Mulund (West), <b>Mumbai - 40080</b> . & Property bearing Flat No. 102, admeasuring 225 sq. Ft., carpet/built up area, on 1st Floor, B Wing, "Sai Sadan", Shastri Nagar, Bal Rajeshwar Road, Mulund (West) <b>Mumbai - 400080</b>					
PLACE:-	MUMABI, PRABHADEVI, I	DATE:- 14-0	01-2025 AUTHOR	IZED OFFI	CER. PNB HOUSING FINANCE LTD.					

## **SARTHAK INDUSTRIES LIMITED**

CIN: L99999MH1982PLC136834 Regd. Office: Room No. 4, Anna Bhuvan, 3<sup>rd</sup> Floor, 87c Devji Ratansi Marg, Dana Bunder, Mumbai, (Maharashtra) 400009,

Phone: 022 23480110, Email: sarthakindustries@yahoo.in, website: www.sarthakindustries.com Extract of Un-Audited Standalone Financial Results for the quarter and nine months ended 31st December, 2024

$\vdash$	(No. III Eddo Ox									
Sr.	Particulars	C	uarter Ende	ed	Nine Mon	Year Ended				
No.		31.12.2024	30.09.2024	31.12.2023	31.12.2024	31.12.2023	31.03.2024			
		<b>Un-Audited</b>	<b>Un-Audited</b>	Un-Audited	<b>Un-Audited</b>	<b>Un-Audited</b>	Audited			
1.	Total Income from Operations	6148.60	3215.77	762.11	10126.64	2415.06	3043.17			
2.	Net Profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional									
	and/or Extraordinary items)	128.22	120.73	39.70	283.35	79.39	89.54			
3.	· · · · · · · · · · · · · · · · · · ·									
1	Exceptional and/or Extraordinary items)	128.22	120.73	39.70	283.35	79.39	89.54			
4.	Net Profit/ (Loss) for the period after tax (after									
	Exceptional and/or Extraordinary items)	103.89	87.85	29.71	217.00	59.64	67.60			
5.										
1	Profit/(Loss) for the period (after tax) and Other									
	Comprehensive Income (after tax)]	74.21	115.33	-3.59	216.52	124.17	139.80			
6.	Equity share capital	929.18	929.18	929.18	929.18	929.18	929.18			
7.	3									
1	the Audited Balance Sheet of the previous year	_	_	-	-	_	3091.86			
8.										
1	and discontinued operations)-*									
1	Basic:	1.12	0.95	0.32	2.34	0.64	0.73			
	Diluted:	1.12	0.95	0.32	2.34	0.64	0.73			

Notes: 1. The above results have been reviewed by the Audit Committee and taken on record by the Board of Directors of the Company at their meeting held on January 13, 2025.

- 2. The statutory auditors of the company have carried out limited review of the financial results for the quarter and nine months ended Decembe 31, 2024.
- 3. During the Quarter, the Company has made investment in into partnership firm "Sarthak Solitaire Venture". As the Firm has not started busines
- operations hence Consolidation Financial Statement has not been prepared.
- 4. Previous period/year figures have been regrouped / recasted wherever necessary 5. The above financial results are available on Company's website www.sarthakindustries.com.

For & on Behalf of Board of Director Sarthak Industries Limite

Ajay Peshkar DIN: 03094090

# **ATISHAY**

Date: 13.01.2025

Place: Indore

CIN NO: L70101MH2000PLC192613

Regd. Office: 14-15, Khatau Building, 44 Bank Street, Fort, Mumbai (MH) - 400001 Head Office: Plot No. 36, Zone - 1, Maharana Pratap Nagar, Bhopal - 462011, Madhya Pradesh Tel: 022 49739081/82, 0755 2558283 | Fax: 0755 4229195 | Website: www.atishay.com

STATEMENT OF UN-AUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31<sup>ST</sup>, 2024

	[₹ in Lakhs except EPS										
Sr.	Doublandore		For the quarter ende	d	For nine mon	For the year ended					
No.	Particulars	31-Dec-24	30-Sep-24	31-Dec-23	31-Dec-24	31-Dec-23	31-Mar-24				
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited				
1	Revenue from operations	1,522.17	1,301.08	1,176.43	3,830.66	2,578.77	4,325.77				
2	Net profit/(loss) for the period (before tax and exceptional items)	285.41	205.45	267.65	651.29	425.08	762.30				
3	Net profit/(loss) for the period before tax (after exceptional items)	285.41	205.45	267.65	651.29	425.08	762.30				
4	Net profit/(loss) for the period after tax	211.17	145.24	188.83	464.05	302.67	555.36				
5	Total comprehensive income for the period [comprising profit / (loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	212.98	147.04	188.97	469.47	303.11	562.59				
6	Paid up Equity Share Capital (Face Value of ₹10/- per Equity Share)	1,098.13	1,098.13	1,098.13	1,098.13	1,098.13	1,098.13				
7	Reserves (excluding revaluation reserve) as shown in the audited balance sheet of the previous year						3,139.13				
8	Earnings per share (of ₹10/- each) (for continuing and discontinued operations) -										
	1. Basic	1.93	1.32	1.72	4.23	2.76	5.06				
	2 Diluted	1 90	1 31	1 72	4 18	2.76	4 QQ				

Diluted 1.90 1.31 1.72 4.18 2.76 The above is an extract of the detailed format of financial results for the quarter and nine months ended December 31st, 2024 filed with Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of said results are available on the Company's website www.atishay.com\_and.Stock Exchanges' website www.bseindia.com. The same can be accessed by scanning the QR code provided below.



For and on behalf of Board of Atishay Limited

Date : January 14, 2025 Place: Bhopal

Akhilesh Jain Chairman & Managing Director DIN No. 00039927

## SYMBOLIC POSSESSION NOTICE

Picici Home Finance Registered Office: ICICI Bank Towers, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai- 400051

Corporate Office: ICICI HFC Tower, IB Nagar, Andheri Kurla Road, Andheri East, Mumbai- 400059

Branch Office: 2nd Floor, Office 204, Junction 406, Plot no. 406/1B, Takka Road, Panvel West 410206

Branch Office: Premises No. 201, 2nd floor, West View, Opp. ICICI Bank, Veer Savarkar Road, Thane-400602

Branch Office: 1st floor, A-101, BSEL Tech Park, Plot No. 39/5 & 39/5A, Opposite Vashi Station, Sector 30A, Vashi, Navi Mumbai-400703

Whereas
The undersigned being the Authorized Officer of ICICI Home Finance Company Limited under the Securitisation, Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) rules 2002, issued demand notices upon the borrowers mentioned below, to repay the amount mentioned in the notice within 60 days from

the date of receipt of the said notice.

As the borrower failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules on the below-mentioned dates. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of ICICI Home Finance Company Limited.

The Borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

avo	illable, to redeem the sec	cured assets.		
Sr. No.	Name of the Borrower/ Co-borrower/ Loan Account Number	Description of property/ Date of Possession	Date of Demand Notice/ Amount in Demand Notice (Rs.)	
1.	Mahendra Sunil Sherkar (Borrower), Ujvala Sunil Sherkar (Co-Borrower), LHPVL00001392318.	Flat No. 206, 2nd Floor, in Building Known As V. Lotus, Plot No. 101, Sector R3, at Village Vadghar (Pushpak) Taluka Panvel, District Raigad- 410206. Bounded By- North: 15th Mtr. Wide Road, South: Plot No. 90 & 91, East: Plot No. 100, West: Plot No. 102./ Date of Possession-09-01-2025	20-07-2024 Rs. 18,00,856/-	Panvel- B
2.	Mahendra Sunil Sherkar (Borrower), Ujvala Sunil Sherkar (Co-Borrower), LHPVL00001392323.	Flat No. 206, 2nd Floor, in Building Known As V. Lotus, Plot No. 101, Sector R3, At Village Vadghar (Pushpak) Taluka Panvel, District Raigad- 410206. Bounded By- North: 15th Mtr. Wide Road, South: Plot No. 90 & 91, East: Plot No. 100, West: Plot No. 102./ Date Of Possession-09-01-2025	20-07-2024 Rs. 66,236.48/-	Panvel- B
3.	Shrikant Motiram Dhivar (Borrower), LHTNE00001614155.	Flat No. 404 4th Floor Building Name Sadguru Apartment Plot No. 206C Sector 25A Village, Plot No. 206C Ulwe Novi Mumbai Tal Panvel Dist Raigad 404 Raigad Maharashtra- 410206. Bounded By- North: Plot No. 206B, South: 9M Wide Road, East: 11M Wide Service Road, West: Plot No. 206D./ Date of Possession-09-01-2025	11-10-2024 Rs. 27,57,523.72/-	Thane
4.	Shrikant Motiram Dhivar (Borrower), LHTNE00001614260.	Flat No. 404 4th Floor Building Name Sadguru Apartment Plot No. 206C Sector 25A Village, Plot No. 206C Ulwe Navi Mumbai Tal Panvel Dist Raigad 404 Raigad Maharashtra- 410206. Bounded By- North: Plot No. 206B, South: 9M Wide Road, East: 11M Wide Service Road, West: Plot No. 206D./ Date Of Possession-09-01-2025	11-10-2024 Rs. 83,283.86/-	Thane
5.	Mayur Ashok Dawani (Borrower), Mamta Dawani (Co-Borrower), LHVSH00001500692.	Flat No. 402 4th Floor Siddhagire Residency Plot No. 223 Sec No. 17 At Ulwe Tal Panvel Dist Raigad Panvel Na 402 Panvel Maharashtra- 410207. Bounded By- North: Thakkar Building, South: Internal Road, East: Internal Road, West: Ghp Case Building./ Date Of Possession-09-01-2025	11-10-2024 Rs. 24,67,193.89/-	Vashi
6.	Mayur Ashok Dawani (Borrower), Mamta Dawani (Co-Borrower), LHVSH00001500693.	Flat No. 402 4th Floor Siddhagire Residency Plot No. 223 Sec No. 17 At Ulwe Tal Panvel Dist Raigad Panvel Na 402 Panvel Maharashtra- 410207. Bounded By- North: Thakkar Building, South: Internal Road, East: Internal Road, West: Ghp Case Building.	11-10-2024 Rs. 84,189.32/-	Vashi

The above-mentioned borrowers(s)/ guarantors(s) are hereby given a 30 day notice to repay the amount, else the mortgaged properties will be sold on the expiry of 30 days from the date of publication of this Notice, as per the provisions under the Rules 8 and 9 of Security Interest (Enforcement) Rules 2002.

Date: January 15, 2025, Place: Panvel, Navi Mumbai Authorized Officer, ICICI Home Finance Company Limited

Date Of Possession-09-01-2025

PUBLIC NOTICE युनियन बेंक Notice is hereby given to the members of the

Public that my client is in the process of acquiring a Flat, being Flat No. 201 admeasuring an area of 405 sq. ft. (built up area) on the Second Floor of Vatsala Apartment, Vedvati CHS Ltd., Rajaran Rane Road, Maratha Colony, Dahisa (East), Mumbai - 400 068. Any member of the Public having legally sustainable objections, may please raise their objection any, in writing to the undersigned withi 15 days from the date of this Notice

Sd/- ADV. SURESHKUMAR PANICKER 304 A. Saidham, Carter Road No. 3. Borivali (East), Mumbai - 400 066 Place: Mumbai Date: 15.01.2025

PUBLIC NOTICE Our client has been negotiating with 1) Mrs. Suman Kantilal Chudasama 2) Mrs. Bharati Sameer Joshi and 3) Mrs. Ragini Mangesh Pawar for purchasing a Flat bearing Flat No. 402, 4th Floor, in "A" Wing, Gopal Darshan Co-operative Housing Society Ltd. Indralok Phase II, Bhayandar-East, Dist Thane-401 105, admeasuring area 59.10 Sq.mts Thane-401 105, admeasuring area 59.10 Sq.mts Ulage-constructed on Plot / land bearing Old Survey No.322, New Survey No.34, Hissa No.3, of Revenue Village-Goddev, Bhayandar-East, Dist Thane, within the limits of Mira Bhayandar Municipal Corporation and in the Registration District, Sub-Registration District. Thane, (Hereinafter referred as the said Flat) If anyone has any claim, objection or right, title and interest of any nature in the said flat, further If any person, persons, firms, companies or Government and Semi-Government offices or authorities, Financial Institutions, Banks or Private Finance, Financers and Firms have any claims right. ance, Financers and Firms have any claims righ tle or interest or if having any lien, lease of nortgage in the said Flat they are invited to rais eir claims along with their documentary proof ithin 14 days from the date of publication of thi otice. No claim shall be entertained beyond thi latutory period as stated herein above nor woul the oral objections or objections received beyon

Swatik Associates (Advocates)
Shop No.1, Khodiyar Enclave,
Near Life Line Medical,Ramdev Park Road,
Mira Road (E), Thane - 401 107.
Mira Road (E), Thane - 401 107.

by us. On the completion of the statuto

tatutory period shall not be considered

riod our client shall complete the transaction

#### **PUBLIC NOTICE**

Shri A. V. Ravindran a joint member of Prasanna Prabha Co-op. Housing Society Ltd. A-6/5, Jeevan Bima Nagar, Borivali (West), Mumbai-400092 holding Flat No. A6/5/34 and shares 296 to 300 expired on 18.07.2024 making without

nomination. His widow and the other co-owner Smt. Suma Ravindran Varier made application to the Society for the transmission of the 50% share of the said deceased in the said property to her name Claims and objections if any are invited by the said Society against the proposed transmission. The same should be lodged either with the Hon. Secretary of the said Society or at the office of Shri P. C. Thomas, Advocate High Court, Shop No. 10A, Estee Apartments, Saibaba Nagar, Borivli (West), Mumbai-400092 within 14 days, with supporting documents, if any, failing which needful will be done.

(P. C. THOMAS) **ADVOCATÈ HIGH COURT** Place : Mumbai Date: 14.01.2025

HDB FINANCIAL

## **Union Bank**

Asset Recovery Management Branch: 21, Veena Chambers, Mezzanine Floor, Dalal Street, Fort, Mumbai-400001, Email: ubin 0553352@union bank of india.bankWeb:- http://www.unionbankofindia.com

### CANCELLATION OF E-AUCTION NOTICE FOR LOT NO. 36 TO 40

For E-Auction Sale Notice published in The Free Press Journal & Nav Shakti on 12.01.2025 for E- auction dated 29.01.2025 in account of M/S Tuffware Industries - Lot No. 36 to 40, E-Auction sale stands withdrawn with immediate effect. Date: 14.01.2025 **Authorized Office** 

डॉक्टर हरसिंह गौर विश्वविद्यालय, सागर (म.प्र.) DOCTOR HARISINGH GOUR VISHWAVIDYALAYA, SAGAR (M.P. (A Central University) (NAAC A+ Accredited)

Advt. No.:R/DoFA/2025/136

Dated: 08.01.2025

## Advertisement for Teaching and Other Academic Posts

Harisingh Gour Vishwavidyalaya invites applications from eligible candidates for the posts of Professor (34 posts) and Associate Professor (32 posts) for various Departments/ schools/Centres on regular basis and for onc post of **chair Professor** under Dr. Ambedkar Chair on contract/deputation basis. Other details are available on the university website www.dhsqsu.edu.in. corrigendum, if any, shall be published on university website only.

Date of start of online application: 18.01.2025 Last of submission of online application: 04.03.2025 Last date of receipt of hardcopy: 11.03.2025

CBC 21273/12/0012/2425

Regional Office - Nashik: P-63 MIDC, Satour, Nashik-422007 Ph.: 0253 - 2350475. E-mail : recvnasiro@centralbank.co.in

> [See Rule 8(1)] POSSESSION NOTICE (for Immovable Property)

Whereas. The undersigned being the Authorised Officer of the Central Bank of India, a body orporate, constituted under the Banking Companies (Acquisition and Transfer of Undertaking) Act 1970, having its head Office at Chandermuknhi, Nariman Point, Mumbai and Branch Office at **Mahiravani** under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 (54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13(12) read with rule 9 or the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 30.08.2024, calling upon the borrower Mrs. Bharti Vishwas Daitkar, Mrs. Bharti Vishwas Daitkar, Legal heir of Late Mr. Vishwas Nanaji Daitkar, Mrs. Bharti Vishwas Daitkar (Guardian) Kumari Reena Vishwas Daitkar. (Minor) Legal heir o Late Mr. Vishwas Nanaji Daitkar & Mrs. Bharti Vishwas Daitkar (Guardian) Kumar Prem Vishwns Daitkar, (Minor) Legal heir of Late Mr. Vishwas Nanaji Daitkar to repay the amount mentioned in the notice being Rs.6.99.661.00 (Rs. Six lacs ninety nine thousand six hundred sixty one only) + Interest and Charges within 60 days

from the date of receipt of the said notice & interest thereon. The borrower/s having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower/s and the public in general that the undersigned has taken possession of the property described therein below in exercise of powers conferred on him/her under section 13(4) of the said Act read with rule 9 of the said Rules on this **08th day o** January of the year 2025

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Central Bank of India for an amount of 6,99,661.00 ((Six lacs ninety nine thousand six hundred sixty one only) + Interest and Charges and interest thereon. The borrowers attention is invited to provisions of sub section (8) of section 13 of the SARFAESI Act, in respect of time available, to redeem the secured assets.

#### **DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY:**

All that piece & Parcel of Row House No. 4, adm. Build up area 21.40 Sq. Mtrs. Pooja Apartment, Radhakrushna Nagar, Ashok Nagar, Situated at Pimpalgaor Bahula, Satour, Nashik- 422012 which is bounded as under:

: Row House No. 5 West : Row House No. 3

Plot No. 67 : 6 Mtrs. Wide colony Road South

Date: 08.01.2025

**Authorised Officer** Place: Nashik (Central Bank of India)

### THE SWASTIK SAFE DEPOSIT AND INVESTMENTS LIMITED CIN: L65190MH1940PLC003151

**Tel**: 30767700 Email ID: complianceofficer.swastik@piramal.com Website: www.theswastiksafedeposit.in

Regd. Off.: 4th Floor, Piramal Tower Annexe, Ganpatrao Kadam Marg, Lower Parel, Mumbai - 400013 EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 31st DECEMBER 2024

(Rs. In Lakhs) Quarter ended Year ended Sr. **Particulars** March 31, 2024 Dec 31, 2024 Dec 31, 2024 No. Unaudited Unaudited Total Income from Operations 26.36 94.47 2 Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and / or Extraordinary Items) 17.33 20.96 75.32 Net Profit / (Loss) for the period before tax(after Exceptional and / or Extraordinary Items) 17.33 20.96 75.32 4 Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary Items) 15.63 11.24 121.75 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] 15.63 11.24 121.75 **Equity Share Capital** 24.00 24.00 24.00 Earnings Per Share (of Rs. 10/- each) for continuing operations) i) Basic 6.51 4.68 50.73

ii) Diluted

1 The above is an extract of the detailed format of Quarterly / Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly / Annual Financial Results are available on the Stock Exchange website www.bseindia.com and on the Company's website, www.theswastiksafedeposit.in.

For The Swastik Safe Deposit and Investments Limited.

4.68

6.51

Place: Mumbai Date: January 14, 2025

**HDB FINANCIAL SERVICES LIMITED** 

Regd. Office: Radhika, 2nd Floor, Law Garden Road, Navrangpura, Ahmedabad-380 009

CIN: U65993GJ2007PLC051028 | www.hdbfs.com Tel: +912249116300 | Fax: +912249116666 | Email: compliance@hdbfs.com

Standalone

Standalone and Consolidated Financial results for the quarter and nine months ended December 31, 2024

(₹ in million)

50.73

Sunil Adukia

DIN - 00020049

Director

Ш		Standalone			Consolidated						
П	Particulars	Quarte	r ended	Nine mon	ths ended	Year ended	Quarte	r ended	Nine mon	ths ended	Year ended
Ш	rarticulars	Dec 31, 2024	Dec 31, 2023	Dec 31, 2024	Dec 31, 2023	Mar 31, 2024	Dec 31, 2024	Dec 31, 2023	Dec 31, 2024	Dec 31, 2023	Mar 31, 2024
		Reviewed	Reviewed	Reviewed	Reviewed	Audited	Reviewed	Reviewed	Reviewed	Reviewed	Audited
1	Total Income from Operations	41,436	36,018	120,342	105,043	141,711	41,436	36,018	120,342	105,043	141,711
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or	6,408	8,556	22,236	24,229	33,047	6,408	8,556	22,236	24,229	33,047
Ш	Extraordinary items#)										
] 3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/	6,408	8,556	22,236	24,229	33,047	6,408	8,556	22,236	24,229	33,047
Ш	or Extraordinary items#)										
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or	4,723	6,368	16,450	18,046	24,608	4,723	6,368	16,450	18,046	24,608
Ш	Extraordinary items#)										
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit /	5,245	6,358	16,678	17,773	24,244	5,245	6,358	16,678	17,773	24,244
Ш	(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income										
Ш	(after tax)]										
6	Paid up Equity Share Capital	7,940	7,923	7,940	7,923	7,931	7,940	7,923	7,940	7,923	7,931
7	Other Equity i.e. Reserves (excluding revaluation reserve) (Refer Note 6)	145,268	122,550	145,268	122,550	129,496	145,268	122,550	145,268	122,550	129,496
<b> </b>   8	Securities Premium Account	32,605	31,897	32,605	31,897	32,231	32,605	31,897	32,605	31,897	32,231
9	Net worth *	144,076	119,516	144,076	119,516	128,028	144,076	119,516	144,076	119,516	128,028
10	Paid up Debt Capital / Outstanding Debt	836,808	667,737	836,808	667,737	743,307	836,808	667,737	836,808	667,737	743,307
11	Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and										
Ш	discontinued operations) (Refer Note 5)										
Ш	1. Basic:	5.95	8.04	20.73	22.80	31.08	5.95	8.04	20.73	22.80	31.08
Ш	2. Diluted:	5.93	8.03	20.66	22.77	31.04	5.93	8.03	20.66	22.77	31.04
12		-	-	-	-	-	-	-	-	-	-
13		-	-	-	-	-	-	-	-	-	-
14		5.81	5.59	5.81	5.59	5.81	5.81	5.59	5.81	5.59	5.81
15		-	-	-	-	-	-	-	-	-	-
16		-	-	-	-	-	-	-	-	-	-
17	Outstanding Redeemable Preference Shares (No.)	-	-	-	-	-	-	-	-	-	-
18			-							-	-
19		1.15	1.21	1.15	1.21	1.22	1.15	1.21	1.15	1.21	1.22
20	Long Term Debt to Working Capital	10.44	7.96	10.44	7.96	7.52	10.44	7.96	10.44	7.96	7.52
21	Bad debts to accounts receivable ratio	NA 37.92%	NA 2C 020/	NA 37.92%	NA 2C 020/	NA 37.20%	NA 37.92%	NA 36 030/	NA 37.92%	NA 26.020/	NA 37.20%
22	Current Liability ratio Total Debts to Total Assets		36.93%		36.93%			36.93%		36.93%	80.31%
23	Debtors Turnover	80.45%	79.14%	80.45%	79.14%	80.31%	80.45%	79.14%	80.45%	79.14%	
24	Inventory Turnover	NA NA	NA NA	NA NA	NA NA	NA NA	NA NA	NA NA	NA NA	NA NA	NA NA
	Operating Margin (%)	NA NA	NA NA	NA NA	NA NA	NA NA	NA NA	NA NA	NA NA	NA NA	NA NA
26	Operating Margin (%) Net Profit Margin (%)	11.40%	17.69%	13.67%	17.18%	17.36%	11.40%	17.69%	NA 13.67%	17.18%	17.36%
21	Sector Specific equivalent ratios	11.40%	17.09%	13.07%	17.10%	17.30%	11.40%	17.09%	13.0/%	17.10%	17.30%
1 28	Capital adequacy ratio (%)	19.20%	17.99%	19.20%	17.99%	19.25%	19.20%	17.99%	19.20%	17.99%	19.25%
29	Gross Stage 3 ratio (%)	2.25%	2.25%	2.25%	2.25%	1.90%	2.25%	2.25%	2.25%	2.25%	1.90%
30	Liquidity coverage ratio (%)	157%	164%	157%	164%	1.90%	157%	164%	157%	164%	1.90%
31		60.02%	68.35%	60.02%	68.35%	66.82%	60.02%	68.35%	60.02%	68.35%	66.82%
ادا ا	Stage S provision coverage ratio (70)	1 00.02/0	1 00.5570	00.02/0	00.55/0	1 00.02/0	00.02/0	0/ ((.00	00.02/0	0/ 55.00	00.02 /0

# Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind AS Rules

Net worth is equal to paid up equity share capital plus other equity less deferred tax \*\* Debt equity ratio is (Debt securities + Borrowings + Subordinated liabilities) / Net worth Notes:

HDB Financial Services Limited ('the Company/Group') is a Non-Banking Financial Company registered with the Reserve Bank of India.

The standalone and consolidated financial results for the quarter and nine months ended December 31, 2024 have been reviewed by the Audit Committee at its meeting and approved by the Board of Directors at its meeting held on January 14, 2025, in terms of Regulations 52 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended from time to time.

The standalone and consolidated financial results have been prepared in accordance with recognition and measurement principles laid down in the Indian Accounting Standard 34 "Interim Financial Reporting" ('Ind AS 34') as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 ('the Act') read with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015, as amended from time to time, and other accounting principles generally accepted in India.

In compliance with Regulation 52 of the Securities Exchange Board of India ('SEBI') (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a 'Limited Review' of standalone and consolidated financial results for the guarter and nine months ended December 31, 2024 have been carried out by the Statutory Auditors of the Company/Group.

Earnings per equity share for the guarter and nine months ended December 31, 2024 and December 31, 2023 have not been annualised

15 Figures for the previous period have been regrouped wherever necessary, in order to make them comparable with current period.

Other equity include Statutory Reserve as per Section 45IC of Reserve Bank of India Act, 1934, balance in reserves and surplus, share application money and other comprehensive income

The Company/Group has not issued any non-convertible redeemable preference shares.

of regulatory approvals, market conditions and other considerations

Debenture redemption reserve is not required in respect of privately placed debentures in terms of Rule 18(7)(b)(ii) of Companies (Share Capital and Debenture) Rules, 2014. The Secured listed non-convertible debt securities of the Company/Group are secured by first pari passu mortgage on immovable property situated at Heera Panna Commercial Complex, 3rd Floor, Dr. Yagnik Road, Rajkot and/or first and exclusive charge on receivables of the Company by way of hypothecation to the extent of minimum 1.0 times of the outstanding principal and interest thereon.

The Reserve Bank of India, under Scale Based Regulations has categorised the Company/Group as Upper Layer (NBFC-UL), vide it's circular dated September 14, 2023.

The information as referred in Regulation 52(4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 are disclosed in the above table pursuant to Regulation 52(8) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. 12 Pursuant to Securities and Exchange Board of India (Issue and Listing of Non-Convertible Securities) Regulations, 2021 read with SEBI Operational Circular dated August 10, 2021, the Company/Group has listed its Commercial Papers on National Stock Exchange

of India Limited (NSE). 13 The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the BSE Limited and National Stock Exchange of India Limited under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full

format of the quarterly financial results as on December 31, 2024 along with the disclosure referred in Regulation 52(4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 are available on the websites of the BSE Limited, National Stock Exchange of India Limited and the Company/Group on www.bseindia.com, www.nseindia.com and www.hdbfs.com respectively. 14 The Company has filed a Draft Red Herring Prospectus (DRHP) dated October 30, 2024 with the Securities and Exchange Board of India, BSE Limited (BSE) and National Stock Exchange of India Limited (NSE) in connection with its Initial Public Offering (IPO) of

equity shares of face value of Rs.10 each comprising of a fresh issue of Equity Shares aggregating up to Rs.2,500 crore and an offer for sale of Equity Shares aggregating to Rs.10,000 crore by HDFC Bank Limited (Promoter Selling Shareholder), subject to receipt By order of the Board

> Ramesh G. Managing Director & CEO DIN: 05291597

For **HDB Financial Services Limited** 

Place :- Mumbai

नामाधिकारांची तपासणी करत आहोत.

स्पष्ट आणि पणनयोग्य समजले जातील

सदर दिनांक १६ जानेवारी, २०२५

जाहीर सूचना

भामच्या अशीलांच्या वतीने सूचना घ्यावी की, आम्ही येथे खालील लिखित परिशिष्टात अधिक तपशीलवारपर्

नमद मिळकर्तींच्या (यानंतर **संदर मिळकत** असे उळेखित) संदर्भात में, पिरॅमिड रियल्टी **(विकासक)** यांच्य

कोणतीही व्यक्ती किंवा हक्कदार समाविष्टित परंतु मर्यादित नसलेले वैयक्तिक, हिंदु अविभाजित कुटुंब, कंपनी, बँका

वित्तीय संस्था, नॉन-बॅकिंग वित्तीय संस्था, फर्म, व्यक्तींची संस्था किंवा वैयक्तिक मंडळ स्थापित किंवा नसलेले. सावकार आणि/किंवा धनको यांना सदर मिळकत आणि/किंवा त्यावरील कोणत्याही भागाच्या संदर्भात कोणताही

वारसा, शेअर, विक्री, गहाण, भाडेपट्टा, धारणाधिकार, परवाना, कळवहिवाट, भेट, सदस्यत्व ताबा, हस्तांतरण

अदलाबदल, प्रतिज्ञा, प्रभार, विश्वस्त, उत्तराधिकार, सुविधाधिकार, अंत्यदान, अभिहस्तांकन, जप्ती, मार्गहक

प्रलंबित वाद, आरक्षण, भागिदारी, कुटुंब व्यवस्था, तडजोड, निर्वाह, कायद्याच्या कोणत्याही न्यायालयाचा ह़कूम

किंवा आदेश, कंबारे / करार, विकासाधिकार, कुळमुख्त्यारपत्र, एफएआर, फ्लोअर स्पेस इंडेक्स (एफएसआय) वापर किंवा कोणतेही दायित्व, आश्वासन किंवा मागणी किंवा कोणतेही भार किंवा समजुतीच्या ज्ञापनाच्या मारे

अन्यकाही किंवा कोणतेही भार किंवा कोणत्याही प्रकारचे कंत्राट किंवा कराराच्या मार्गे कोणतेही आक्षेप किंवा

कोणतेही लाभ, दावा किंवा मागणी किंवा हक्क किंवा नामाधिकार किंवा हितसंबंध असल्यास याद्वारे तसे लिखित

स्वरूपात निम्नस्वाक्षरीकारांना सदर सूचनेच्या प्रकाशनाच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत

त्याचा/तिचा/त्यांचा शेअर किंवा दावा जर काही असल्यास त्यांच्या सर्व परक दस्तावेज आणि पराव्यांसर

कळविणे आवश्यक आहे. कसूर केल्यास, तसा दावा किंवा दावे जर काही असल्यास त्यांच्या कोणत्यार्ह

सर्व तसे दावे आणि मागण्या परित्यागित, स्वाधीन, अधिग्रहित, सोडून दिल्याचे, पूर्णपणे त्यागित असल्याचे मानले जातील आणि आमच्या अशीलांवर अंमलबजावणीयोग्य/बंधनकारक आणि/किंवा आमच्या अशीलांचे

नामाधिकार, हितसंबंध, हक्क, हक्कदारीकरिता अडथळा आणि /किंवा विकासकांच्या नामाधिकारांकरिता अडथळा नसतील आणि ते सर्व हेतू आणि कारणे किंवा कोणत्याही प्रकारे प्रस्तावित व्यवहार आणि आमच्या अशिलांचे

नामाधिकार, हितसंबंध, हक, हक्कदारी यांच्यावर प्रभाव करणार नाहीत आणि ते कोणत्याही पुढील संदर्भाशिवार

वरील उल्लेखित परिशिष्ट:

(सदर मिळकतीचे वर्णन)

दादर माटुंगा इस्टेट, माटुंगा पूर्व, डॉ. ऑबेडकर रोड, माटुंगा सीआर, मुंबई - ४०० ०१९ येथे स्थित सी.एस. क्र. ६९०/बी/१० मोजमापित ६०३.६८ चौ. मी. शी संलग्नित सन्हें क्र. ६०१-बी घारक भाडेपट्टाघारक जमिन

एकत्रित सह आरके मॅन्शन (जुनी इमारत कनाकिया व्हिलाची पुनर्विकसित) अशी ज्ञात रचना/इमारत.

कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरीता)

रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४ सेन २००२) अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सदर सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसात खाली नमूद केलेली रक्कम चुकती करण्यासाठी कर्जदारांना बोलविण्यासाठी मागर्ण

निम्नस्वाक्षरीकारांनी ॲक्टच्या कलम<sup>े</sup>१३(४) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ८ अन्वये न्याला/तिला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून याखालील वर्णन मिळकतीचा कब्जा घेतला आहे. विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी नमुद केलेल्या मिळकतीसह व्यवहार करू नये आणि मिळकतीसह केलेला कोणताही व्यवहार हा व्याजासह नमुद रकमेकरिता **आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स लिमिटेड** च्या

प्रभाराच्या अधीन राहील. तारण मत्तेच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३ च्या उप-कलम ८ अन्वरे

कब्जाची तारीख: १३-०१-२०२५ स्थावर मिळकतीचे वर्णन

वांगणी, ता. अंबरनाथ, जि. ठाणे येथे वसलेल्या आणि स्थित जिमन धारक गट क्र. २६८ (जुना सर्व्हे क्र. १२५/१६), लेआऊट प्लॉट क्र. १०, क्षेत्र मोजमापित ३८१ चौ.यार्ड्स वरील अमिना मंझिल अपार्टमेंट अशा ज्ञात बिल्डिंगमधील १ल्या मजल्यावरील फ्लॅट धारक

२. कर्जदाराचे नाव: अमेय प्रकाश पांजरी आणि प्रकाश आत्माराम पांजरी

प्राधिकृत अधिकारी

धीरज जैन - व्यवस्थापकीय भागिदा

२८९, शहीद भगत सिंग मार्ग, फोर्ट, मुंबई ४०० ००१

डीएम असोसिएटम

(स्थावर मालमत्तेसाठी)

निम्नस्वाक्षरीकार सम्मान कॅपिटल लिमिटेड चे (CIN:L65922DL2005PLC136029) (यापूर्वी इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेड म्हणून ओळखले जात होते) सिक्योरिटाइजेशन ॲण्ड रिकन्सटक्शन ऑफ फायनान्शियल असेटस ॲण्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्योरीटी इंटरेस्ट ॲक्ट. 2002 अन्वये प्राधिकत अधिकारी आणि सदर सचना प्राप्त झाल्याच्या दिनांकापासन स्पष्ट 60 दिवसांच्या आत 24.08.2023 रोजी सूचनेत नमूद केलेली आणि अधिक रक्कम रू. 17,12,777.29 (रूपये सतरा लाख बारा हजार सातशे सत्याहत्तर आणि एकोणतीस पैसे फक्त) साठी कर्ज खाते क्र. HHLVSH00491425 या रकमेची परत फेड करण्याची दिनांक 08.08.2023 पासून ते प्रत्यक्ष भरणा करेपर्यंतची मागणी,सूचना कर्जदार अशोक धोंडीराम बिरादर ऊर्फ अशोक बिरादर प्रोपाइटर ममता ट्रॅव्हल आणि सुनिता अशोक बिरादर यांना कलम 13(12) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 3 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात

सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार अपयशी ठरल्यामुळे याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, सदर कायद्याचे कलम 13 ची उप कलम (4) सह सिक्योरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रूल्स, 2002 चा नियम 8 अन्वये प्राप्त बालेल्या अधिकारात खाली वर्णन केलेल्या मालमतेचा निम्न स्वाक्षरीकारान प्रतिकात्मक ताबा 10.01.2025 रोजी घेतलेला आहे

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे खबरदार करण्यात येते की, या मालमत्तेचे व्यवहार करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारावर सम्मान कॅपिटल लिमिटेड (यापूर्वी इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेड म्हणून ओळखले जात होते) ची कर्ज आकारणी रू.17,12,777,29 (रूपये सतरा लाख बारा हजार सातशे सत्याहत्तर आणि एकोणतीस पैसे फक्त) पुढील व्याज 08.08.2023 पासून पत्यक्ष भरणा करे पर्यंत लागेल

कर्जदारांचे लक्ष्य कलम 13 चे उप-कलम (8) च्या मालमत्ता / मालमत्तेला मुक्त करण् यासाठी उपलब्ध वेळेकडे

#### स्थावर मालमत्तेचे वर्णन

फ्लंट क्र. 508, पाचव्या मजल्यावर, विंग 'बी", ज्याचे चटई क्षेत्र 25.478 स्ववे. मीटर्स, सी. बी क्षेत्र 2.160 स्ववं, मीटर्स, बाल्कनी क्षेत्र 2.475 स्ववं, मीटर्स आणि टेरेस क्षेत्र 2.850 स्ववं, मीटर्स, "लक्ष्मी कॅस्टेलो" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इमारतीत, जमीन बेअरिंग सर्वे क्र. 63/3, 63/4, 63/5 वर निर्मित, बोपले गावात वसलेले, नेरळ, तालुका कर्जत, जिल्हा रायगड, नेरळ पश्चिम, रायगड - 410101, महाराष्ट्र

अधिकृत अधिकार्र

तारीख: 10.01.2025 सम्मान कॅपिटल लिमिटेड (यापूर्वी इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेड म्हणून ओळखले जात होते) स्थळ : रायगड



#### **BLUE JET HEALTHCARE LIMITED** CIN: L99999MH1968PLC014154

Registered and Corporate Office: 701,702, 7 Floor, Bhumiraj Costarica Sector 18, Sanpada, Navi Mumbai, Thane- 400705, Maharashtra, India. te: www bluejethealthcare.com;

Tel::+91(022) 69891200; E-mail: companysecretary@bluejethealthcare.com

## NOTICE OF POSTAL BALLOT

NOTICE is hereby given pursuant to the provisions of Section 108 and 110 of the Companies Act, 2013 ("Act") read with Rule 20 and Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("Rules") (including any statutory modification or re-enactment thereof for the time being in force), Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations"), Secretarial Standard on General Meetings issued by the Institute of the Company Secretaries of India ("SS-2") and the guidelines prescribed by the Ministry of Corporate Affairs, Government of Ind vide General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020 22/2020 dated June 15, 2020, 33/2020 dated September 28, 2020, 39/2020 dated December 31, 2020, 10/2021 dated June 23, 2021, 20/2021 dated December 8, 2021 3/2022 dated May 5, 2022, 11/2022 dated December 28, 2022, 09/2023 dated Septembe 25, 2023 and 09/2024 dated September 19, 2024 (the "MCA Circulars") and applicable circulars issued by Securities and Exchange Board of India, from time to time (the "SEBI Circulars") and other applicable laws, rules, regulations, if any. Blue Jet Healthcare mited ("Company") seeks approval of the members of the Company by way of through Postal Ballot via remote e-voting process ("e-voting") to approve the following resolution:

## Description of Resolution

- 1) Appointment of Ms. Priyanka Yadav (DIN: 08858855) as an Independent Director ofthe Company - Special Resolution
- 2) Appointment of Mr. Popat Kedar (Din: 01986137) as an Executive Director of the Company. - Ordinary Resolution
- 3) Re-appointment Mr. Girish P Vanvari (Din: 07376482) as an Independent Director
- of the Company Special Resolution 4) Re-appointment Ms. Preeti G Mehta (Din: 00727923) as an Independent Director
- of the Company Special Resolution 5) re-appointment Ms. Divya S Momaya (Din: 0365757) as an Independent Director of the Company - Special Resolution

Members are informed that the Company has completed the dispatch of the Postal Ballot Notice dated Monday, January 13, 2025 on Wednesday, January 15, 2025 to those members of the Company whose name appear in the Register of Members/Register of Beneficial Owners maintained by the Depositories viz., National Securities Depository Limited ("NSDL") and Central Depository Services (India) Limited ("CDSL") as on Friday, January 10, 2025 ("cut-off date") for the purpose, in electronic form to those members whose email address are registered, with the MUFG Intime India Private Limited (Formerly known as Link Intime India Private Limited). Registrar and Share Transfel Agent of the Company ("RTA") or NSDL/CDSL or Depository Participants. A person who is not a member as on cut-off date should treat the Postal Ballot Notice for informatio

The Postal Ballot Notice along with the Explanatory Statement and e-voting instructions are available on the company's website at www.bluejethealthcare.com, and on the website of BSE Limited (BSE) www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited (NSE) www.nseindia.com, on which the Equity Shares of the Company are listed. The members of the Company whose name appear in the list of Register of Members/Register of Beneficial Owners maintained by NSDL and CDSL as on cut-off date shall be entitled to vote in relation to the resolutions specified in the Postal Ballot Notice. The Company has appointed MUFG Intime India Private Limited for facilitating e-voting to enable the members to cast their votes electronically. The detailed procedure/instructions on remote e-voting including the manner in which the members who have not yet registered their e-mail addresses can register their email address and/or can cast their vote as specified in the Postal Ballot Notice. The voting rights of the members shall be in proportion to their share in the paid-up equity share capital of the

Company as on the Cut-Off Date The evoting facility will be available during the following voting period:

Commencement of e-voting	End of e-voting
Thursday, January 16, 2025,	Friday, February 14, 2025,
at 9:00 a.m. (IST)	at 5:00 p.m. (IST)
he remote e-voting module shall be disab	led for voting thereafter. Once the vote on

resolutions is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently The Board of Directors has appointed M/s. Mehta & Mehta, Company Secretaries, as the 'Scrutinizer', to scrutinize the e-voting process in a fair and transparent manner. Ms. Nupur

Gadekar (Membership No. A41015), Partner and failing her, Ms. Alifya Sapatwala (Membership No A24091) Partner will represent M/s. Mehta & Mehta, Compan The results of the Postal Ballot will be announced on or before Tuesday, February 18 2025. The said results, along with the Scrutinizer's Report, will be placed on the website of

the Company - www. bluejethealthcare.com and MUFG Intime India Private Limited (Formerly known as Link Intime India Private Limited) - www.instavote.linkintime.co.in and also displayed at the Registered Office of the Company. The same will also be simultaneously forwarded to the Stock Exchanges where the equity shares of the Company are listed, for placing the same on their websites.

In case shareholders/members have any queries regarding e-voting, they may refer the Frequently Asked Questions ('FAQs') and InstaVote e-Voting manual available at https://instavote.linkintime.co.in, under Help section or send an email to enotices@linkintime.co.in or contact on: - Tel.: 022 - 4918 6000.

Date: January 16, 2025

Place: Navi Mumbai

For Blue Jet Healthcare Limited Sweta Poddar Company Secretary & Compliance Officer

Membership No: F12287

Place: Mumbai

Date: 14 January 2025



आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

ोंदणीकृत कार्यालय- इंडियन रेयॉन कंपाउंड, वेरावळ, गुजरात -३६२२६६ शाखां कार्यालय- जी-कॉर्प टेक पार्क, ८वा मजला, कासार वडवली, घोडबंदर रोड, ठाणे, एमएच- ४००६०१

परिशिष्ट IV (सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ८(१) पहा)

न्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी **आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स लिमिटेड** चे प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्युरिटायझेशन ॲण्ड ू कर्जदारांनी रक्कम चुकती करण्यास कसूर केली आहे, म्हणून विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की

१. कर्जदाराचे नाव: पुजा गणेश लांडगे आणि गणेश संजय लांडगे

थकबाकी: रु. १७,३८,९१५/ –(रुपये सतरा लाख अडोतीस हजार नऊशे पंधरा मात्र) मागणी सूचना दिनांक: ११-११-२०२४

ग्रामपंचायत वांगणी आणि नोंदणीकृत कार्यालय उल्हासनगर २ आणि ४, जिल्हा प्रबंधक ठाणे, महाराष्ट्र-४२१५०३ च्या हद्दीमधील गाव क्र. १०१, मोजमापित ७४० चौ.फूट (बिल्टअप क्षेत्र) म्हणजेच ६८.७७ चौ.मीटर्स (बिल्टअप) चे सर्व ते भाग आणि विभाग.

थकबाकी: रु. १३,४२,०१६/- (रुपये तेरा लाख बेचाळीस हजार सोळा मात्र) मागणी सूचना दिनांक: ११-११-२०२४ कब्जाची तारीख: १३.०१.२०२५

स्थावर मिळकतीचे वर्णन

गाव शिवाजी नगर, डोंबिवली पश्चिम, तालुका-कल्याण, जि. ठाणे, महाराष्ट्र-४२१२०२ च्या सर्व्हे क्र. ५ आणि ६, हिस्सा क्र. १ धारक जिमनवर बांधकामित राजु नगर, सुभाष रोड येथे स्थित परशुराम कृपा हाईट्स अशा ज्ञात बिल्डिंगमधील ४थ्या मजल्यावरील फ्लॅट क्र. ४१४, मोजमापित ५०० चौ.फूट बिल्टअप क्षेत्र (समाविष्टीत सामान्य क्षेत्र) म्हणजेच ४६.४६ चौ.मीटर्स चे सर्व ते भाग आणि

दिनांक : १३.०१.२०२५ ठिकाण: मुंबई

आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स लिमिटेड



**नोंदणीकृत कार्यालय:** एनकेएम इंटरनॅशनल हाऊस, ५वा मजला, १७८ बॅकबे रिक्लेमेशन, एलआयसी योगक्षेमा बिल्डिंगच्या पाठीमागे, बाबुभाई चिनाय रोड, मुंबई – ४०० ०२० दरध्वनी: ०२२-७९६७ ९०५३ • ई-मेल: investor relations@riil.in CIN: L60300MH1988PLC049019

### ३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीचा आणि नऊ महिन्यांचा अलेखापरीक्षित एकत्रित वित्तीय परिणामांचा संक्षिप्त गोषवारा

		(₹ लाखात, प्रति समभाग	। आकडेवारी व्यतिरिक्त
तपशिल	३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेले तिमाही	३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेले नऊ महिने	३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेले तिमाही
प्रचलनाद्वारे एकुण मिळकत (निव्वळ)	9,२३६	3,000	9,888
करपूर्व सामान्य कामकाजाद्वारे निव्वळ नफा	३२२	9,030	400
करपश्चात सामान्य कामकाजाद्वारे निव्वळ नफा	२७४	۷۵۵	३६२
करपश्चात एकूण सर्वसमावेशक मिळकत	(१,५४३)	(९३९)	٩,٩४२
भरणा केलेले इक्विटी समभाग भांडवल	9,490	9,490	9,490
पुनर्मूल्यांकित राखीव निधी वगळता इतर इक्विटी (राखीव)*			
प्रति समभाग मिळकत (दर्शनी मूल्य ₹१०/- प्रत्येकी)			
(निरंतर प्रचलनासाठी) (वार्षिकीकृत नाही)			
मूळ	9.69	4.60	२.४१
सौम्य	9.69	4.60	२.४१

\*३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या वर्षाचा पुर्नमूल्यांकित राखीव निधी वगळता इतर इक्विटी (राखीव) ₹ ४५,६२५ लाख

- १. १५ जानेवारी, २०२५ रोजी झालेल्या त्यांच्या संबंधित बैठकांमध्ये लेखापरीक्षण समितीने वरील परिणामांचा आढावा घेतला आहे आणि संचालक मंडळाने वरील परिणाम मंजूर केले असून ते प्रसारित करण्यास मंजुरी दिली आहे. कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांनी वरील परिणामांचा मर्यादित
- २. अलेखापरीक्षित स्वतंत्र वित्तीय परिणामांच्या पद्धतीविषयी अधिक माहिती खालील प्रमाणे आहे:

तपशिल	३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेले तिमाही	३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेले नऊ महिने	३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेले तिमाही
प्रचलनाद्वारे एकुण मिळकत (निव्वळ)	9,२३६	3,000	9,888
करपूर्व सामान्य कामकाजाद्वारे निव्वळ नफा	२९६	८९३	४१५
करपश्चात सामान्य कामकाजाद्वारे निव्वळ नफा	२४८	<b>७</b> ३३	२७०
करपश्चात एकूण सर्वसमावेशक मिळकत	(१,५६९)	(१,०८३)	9,040

3. ३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीचा आणि नऊ महिन्यांचा तपशिलवार अलेखापरीक्षित स्वतंत्र आणि एकत्रित वित्तीय परिणाम सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लीगेशन्स अँड डिसक्लोजर रिक्वायरमेंटस्) नियम, २०१५ मधील नियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे सादर करण्यात आला आहे व वरील परिणाम यांचा संक्षिप्त गोषवारा आहे. ३१ डिसेंबर २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीचा आणि नऊ महिन्यांचा तपशिलवार अलेखापरीक्षित स्वतंत्र आणि एकत्रित वित्तीय परिणाम स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाईटवर (www.bseindia.com / www.nseindia.com), कंपनीच्या वेबपेजवर https://www.riil.in/quarterly\_results.html येथे . उपलब्ध आहेत आणि खालील क्विक रिस्पॉन्स कोड स्कॅन करून देखील ते उपलब्ध करून घेता येतील

दिनांक : १५ जानेवारी, २०२५

रिलायन्स इंडस्टियल इन्फ्रास्टक्चर लिमिटेड करिता दिलीप व्ही. धेराय पूर्णवेळ संचालक (एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर)

## अतिशय लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: १४-१५, खटाव बिल्डिंग, ४४ बँक स्ट्रीट, फोर्ट, मुंबई (महा.)- ४०० ००१ **मुख्य कार्यालय :** प्लॉट क्र. ३६, झोन-१, महाराणा प्रताप नगर, भोपाळ, - ४६२०११, मध्यप्रदेश

दु : ०२२ ४९७३९०८१/८२, ०७५५ २५५८२८३ । फॅक्स : ०७५५ ४२२९१९५, वेबसाईट : www.atishay.com ३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांकरीता अलेखापरिक्षित अलिप्त वित्तीय निष्कर्षांचे विवरण

(ईपीएस सोडून रु. लाखात)

अ.			संपलेल्या तिमाहीसाठी			या नऊ ांसाठी	संपलेल्या वर्षासाठी	
क्र.	तपशील	३१-डिसें-२४ ३०-सप्टें-२४ ३१-डिसें-२३ ३		३१-डिसें-२४	३१-मार्च-२४			
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	
१	प्रवर्तनातून उत्पन्न	१,५२२.१७	१,३०१.०८	१,१७६.४३	३,८३०.६६	२,५७८.७७	४,३२५.७७	
?	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर आणि अपवादात्मक बार्बीपूर्वी)	२८५.४१	२०५.४५	२६७.६५	६५१.२९	४२५.०८	७६२.३०	
æ	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबीनंतर)	२८५.४१	२०५.४५	२६७.६५	६५१.२९	४२५.०८	७६२.३०	
8	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा)	२११.१७	१४५.२४	१८८.८३	४६४.०५	३०२.६७	५५५.३६	
ч	कालावधीसाठी एक्ण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी (करोत्तर) नफा/(तोटा) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	२१२.९८	१४७.०४	१८८.९७	४६९.४७	३०३.११	५६२.५९	
Ę	भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. १० प्रति समभाग)	१,०९८.१३	१,०९८.१३	१,०९८.१३	१,०९८.१३	१,०९८.१३	१,०९८.१३	
O	मागील वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदात दर्शविल्या प्रमाणे राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)						३,१३९.१३	
۷	प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- च्या ) (अखंडित आणि खंडित प्रवर्तनांसाठी)							
	१. मूलभूत	१.९३	१.३२	१.७२	8.23	२.७६	५.०६	
	२. सौम्यिकृत	१.९०	१.३१	१.७२	४.१८	२.७६	8.88	

. वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजेसकडे सादर केलेल्या ३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेली तिमाही आणि नऊ महिन्यांसाठी वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा एक उतारा आहे. सदर निष्कर्षांचे तपशीलवार विवरण कंपनीची वेबसाईट www.atishay.com आणि स्टॉक एक्स्चेंजेसची वेबसाईट www.bseindia.com वर उपलब्ध आहे. सटर यामध्ये पुरविलेले क्युआर कोड स्कॅन करून मिळवता येईल



ठिकाण : भोपाळ

अतिशय लिमिटेडच्या संचालक मंडळासाठी आणि वतीने अखिलेश जैन

अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक

डीआयएन क्र. ०००३९९२७

सुप्रीम इंजिनिअरिंग लिमिटेड सीआयएन : एल९९९९९एमएच१९८७पीएलसी०४३२०५

#### नोंद. कार्यालय : आर-२२३, एम.आय.डी.सी. कॉम्प्लेक्स रबाले, ठाणे बेलापूर रोड, नवी मुंबई - ४०० ७०१ ३० सप्टेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्धवर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष

तपशील	संपलेली तिमाही	संपलेले अर्ध वर्ष	संपलेली तिमाह
	30-09-7078	30-09-7078	30-09-707
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित
महसूल			
प्रवर्तनातून महसूल	३९१.४९	४७.६७७	८४१.५५
इतर उत्पन्न	४९.२७	५१.०१	९२.५८
एकूण महसूल (१)	ee.088	८२४.७५	938.93
खर्च			
वापरलेले साहित्याचे खर्च	३८२.१७	६३२.२७	८०१.०९
मालमत्ता सूची मधील कमी			
तयार मालच्या स्टॉक मध्ये बदल, प्रगती पथावर कामे	- २१.५३	-3.33	-०.२६
कर्मचारी लाभ खर्च	४०.२१	८४.०५	४४.९२
वित्तीय खर्च	३१.७३	५५.१८	२२.४६
घसारा खर्च	४२.९०	९१.९०	42.03
इतर खर्च	६७.०१	१२१.९१	६०.५८
एकूण खर्च (२)	५४२.४८	९८१.९८	९८०.८३
अपवादात्मक बाबीं आणि करपूर्व नफा/(तोटा) (१-२)	-909.69	<b>-१५७.२३</b>	-88.90
अपवादात्मक बाबीं	-८८.६३	-८८.६३	
करपूर्व नफा/(तोटा)	-990.38	–२४५.८६	-४६.७०
कर खर्च	-	-	
चालू कर	-	-	-
मॅट क्रेडिट हक्कदारी/समायोजन	-	-	-
स्थगित करसाठी तरतुदी/(क्रेडिट)	-७.४६	-9.69	२६.१४
कालावधी करिता नफा/(तोटा)	-868.66	-738.00	-७२.८५
इतर सर्वसमावेशक उत्पन्न			
ए. त्यानंतरचे कालावधीत नफा किंवा तोटा मध्ये पूनर्वर्गीकृत नसलेले इतर सर्वसमावेशक			
उत्पन्न			
ठरलेले लाभ योजनेवर नफा/(तोटा) च्या पूनर्मूल्यांकन	०.५४	२.१३	0.22
आयकर प्रभाव	_	-०.४६	
कालावधी करिता इतर सर्वसमावेशक उत्पन्न कराच्या निव्वळ	0.48	१.६७	0.77
कालावधी करिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न कराच्या निव्वळ	-865.38	-738.39	-७२.६३
भरणा झालेले समभाग भांडवल (प्रत्येकी रु. १ चे दर्शनी मूल्य)	२,४९९.५०	२,४९९.५०	२,४९९.५०
मूलभृत आणि सौम्यिकृत ईपीएस	0.92	0.98	0.79

वरील माहिती सेबी (लिस्टिंग ॲण्ड अद्रर डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजस् शी दाखल झालेल्या तिमाही/वार्षिक वित्तीय वर्षाकरिता तपशीलवार स्वरुपाचा एक उतारा आहे. तिमाही/वार्षिक निष्कर्षांचा संपूर्ण स्वरुप स्टॉक एक्सचेंज ची वेबसाईट म्हणजेच nttps://www.nseindia.com वर उपलब्ध आहे

> संचालक मंडळाच्या आदेशादारे सुप्रीम इंजिनिअरिंग लिमिटेड साठी मंजय चौधरी व्यवस्थापकीय संचालक

दिनांक : १५.०१.२०२५ ठिकाण : मुंबई

# SHOPPERS STOP

## **Shoppers Stop Limited**

Registered Office: Umang Tower, 5th Floor, Mindspace, Off. Link Road, Malad (West), Mumbai - 400 064. Tel: (+91 22) 42497000 Website: www.shoppersstop.com. E-mail: investor@shoppersstop.com. CIN: L51900MH1997PLC108798

## Q3 Sales Rs 1311 Cr+ 9% • EBITDA Rs 262 Cr +20% • PAT Rs 49 Cr +37%

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2024 (Regulation 47(1)(b) of the SEBI (LODR) Regulations, 2015)

	STANDALONE							CONSOLIDATED					
Particulars	Quarter Ended		Nine Months Ended		For the Financial Year Ended	Quarter Ended			Nine Months Ended		For the Financial Year Ended		
	31 Dec 2024	30 Sept 2024	31 Dec 2023	31 Dec 2024	31 Dec 2023	31 Mar 2024	31 Dec 2024	30 Sept 2024	31 Dec 2023	31 Dec 2024	31 Dec 2023	31 Mar 2024	
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	
Total Income from operations	1,333.78	1,077.82	1,210.12	3,448.84	3,234.61	4,268.86	1,402.00	1,124.62	1,240.88	3,599.48	3,291.48	4,372.41	
Profit / (Loss) for the period before tax and Exceptional Items	68.24	(28.63)	49.63	8.16	77.50	107.57	72.84	(26.69)	50.92	14.51	79.29	110.94	
Profit / (Loss) for the period before tax after Exceptional Items	68.24	(30.68)	49.63	6.11	72.60	101.08	72.84	(28.74)	50.92	12.46	74.39	104.45	
Profit / (Loss) for the period after tax and Exceptional Items	48.78	(22.00)	35.56	4.27	52.28	73.88	52.23	(20.59)	36.85	8.92	54.07	77.25	
Total Comprehensive Income / (Loss) for the period	48.59	(22.19)	35.42	3.71	51.87	72.82	52.04	(20.78)	36.71	8.36	53.66	76.18	
Equity Share Capital	55.00	54.99	54.97	55.00	54.97	54.98	55.00	54.99	54.97	55.00	54.97	54.98	
Other equity						268.97						246.44	
Earnings per share (In Rs.) (not annualised for quarter) Face value of Rs.5/- Per Share													
- Basic	4.43	(2.00)	3.23	0.39	4.76	6.73	4.75	(1.87)	3.36	0.81	4.92	7.03	
- Diluted	4.41	(2.00)	3.22	0.39	4.74	6.69	4.72	(1.87)	3.33	0.81	4.90	7.00	

- 1) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange, websites, www.nseindia.com and www.bseindia.com and on the Company's website, www.corporate.shoppersstop.com
- 2) This above financial results have been reviewed and recommended by the Audit Committee and have been approved and taken on records by the Board of Directors at its meetings held on 14 January 2025.

For Shoppers Stop Limited



Kavindra Mishra **Customer Care Associate & Managing Director** & Chief Executive Officer